

खरेदीमत, बक्षिसपत्र वगैरे मालकी हक्क दस्तावेजाच्या
आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण करणे.

उल्हासनगर महानगरपालिका

आ. क्र. उमपा/करवि/यु.८/६७७/२३

दिनांक १५/०९/२०२४

सादर,

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार "मालमत्ता कर" आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ "कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नाचेंद" आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर. ५८डीओ०१२२४६९०० (जुना क्र. ५८/१२६३) अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन सुनिल पंढरी वाळके अशी नोंद आहे. तसेच संदर्भित मिळकतीचे एकुण १८० चौ. फुट क्षेत्रफळ आहे.

श्रीम. शिल्पा विजय वाळके रा. विर तानाजी नगर, बॅरक नं. १८९२ समोर, उल्हासनगर-५ यांनी दिनांक ०४/०९/२०२४ रोजी (ना.सु.केद्र टोकन क्र. ४१२०२४०००००३५३) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी श्रीम. शिल्पा विजय वाळके अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- १) वर्ष २०२३-२०२४ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
- २) श्री. सुनिल पंढरी वाळके (लिहुन देणार) व श्रीम. शिल्पा विजय वाळके (लिहुन घेणार) यांचे दरम्यानचे नोटरी केलेले बक्षिस पत्र (अ. क्र. ३२/४७०, दिनांक १९/१२/२०२३)ची छायांकित प्रत.
- ३) नोटरी केलेले ताबापावती (अ. क्र. ३२/४७२, दिनांक १९/१२/२०२३) ची प्रत.
- ४) नोटरी केलेले हन्नीपत्र (अ. क्र. ९०/१६, दिनांक २१/१२/२०२३) ची प्रत.
- ५) दिनांक २८/१२/२०२३ रोजीचा बिंत्तबातमी या वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.
- ६) मनपाकडील प्रतिज्ञापत्राची प्रत. इत्यादी कागदपत्र सादर केली आहेत.

उपरोक्त कागदपत्रान्वये संदर्भित मिळकती करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्रीम. शिल्पा विजय वाळके अशी नोंद करणेसाठी सदर प्रकरण कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर

लिपिक युनिट क.८,

विषयांकीत प्रकरणी सादर करण्यात येते की, अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. ५८डीओ०१२२४६९०० (जुना क्र. ५८/१२६३) करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्रीम. शिल्पा विजय वाळके अशी नोंद वर्ष २०२३-२४ पासुन करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.

कर निरीक्षक युनिट क.८

क२ निरीक्षक यांचे अहवालानुसार प्रमाणित
उप कर निर्धारक व संकलक

कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	158663/1987
Date	12/03/24
Sign	



No. UMC:TD:UNIT- 8: 677 : 23

Token No. 41202400000353

TO,

Date : / 2 / 3 / 2024

Sr.No. 58/1263

SMT. SHILPA VIJAY WALKE
VEER TANAJI NAGAR, OPP. BK. NO.1892,
ULHASNAGAR- 5

Sub: Mutation of Entry as a Occupier in respect of Property bearing
Sr. No. 58/1263 Mpl. Assessments Register.

Ref: Your Notice Dated: 04/01/2024

Sir,

Your name has been entered in place of SUNIL PANDARI VALKE Unde Serial
No. 1263 Ward No. 58 Prop. No. 58DO012246900 as a person primarily liable to
Property Tax.

The Entry in the assessment book is mutation on the basis of the following
documents.

- | | | |
|---|-------------------------|--------------------------------|
| 1. Copy of Sale Deed & Index- II Registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No.----- | Dt ----- |
| 4. deed Declaration registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 6. Mortgage deed registd with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 7. Release deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 8. Change of Name effected By Managing officer & Assistant Administrator Ulhasnagar Township granted by court | No.----- | Dt ----- |
| 9. Death Certificate of deceased Shri./Smt. --- | No.----- | Dt ----- |
| 10. Indemnity bond/Cansent Affidavit/ POSSESSION LETTER Relinquishment of rights | No. 90/16
No. 32/472 | Dt 21/12/2023
Dt 19/12/2023 |
| 11. Objection Notice published in the News paper Namely BINTTABATMI | No.----- | Dt 28/12/2023 |
| 12. Registered Will | No.----- | Dt ----- |
| 13. Probate of will | No.----- | Dt ----- |
| 14. Applicant Pratgyaptra | No.----- | Dt 04/01/2024 |
| 15. Unregistered Instrument attested by Notary/ Executive Magistrate namely GIFT DEED | No. 32/470 | Dt 19/12/2023 |

This is only a mutation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.

Shilpa Vijay Walke
13-03-2024



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation